

RIYAZ GANGJI Libas Consumer Products Limited
LIBAS (formerly known as Libas Designs Limited)

National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400051

Scrip Symbol - LIBAS
Series: EQ

Sub: Disclosure under Regulation 30 of the SEBI (LODR) Regulations, 2015
News Paper Publication

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached the copies of newspaper publication of the dispatch of Notice of Postal Ballot information published in Active Times (English) and Lakshadeep (Marathi) on February 23, 2021.

This is for your information and record.

For & on behalf of
Libas Consumer Products Ltd.


Riyaz Eqbal Ahmed Ganji
(Whole-time Director)
(DIN: 02236203)

Mumbai
February 23, 2021

CIN - L18101MH2004PLC149489

Reg. Off.: 401 Crescent Royale, Off. New Link Road, Behind Morya Estate, Andheri (West), Mumbai - 53



022 4976 7404 / 7396



accounts@libas.co.in



www.libasfashion.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that our client Mr. Manish Navatali Darji and Hetal Manish Darji, an adult Indian inhabitants has entered into negotiations with Mr. Shavin Khubilai Jain, an adult Indian inhabitant for the purchase of No.1102, 11th Floor, Hari Krupa Heights, 73, 10th Khetwadi Lane, Mumbai-400056, along with allotted car parking (hereinafter referred to as "said property") situated on piece or parcel of land bearing C.S.No.1045, 1/1045, 1046 and 1047 of Girgaum division of Mumbai City.

In view of the above, my client hereby gives a notice to the public at large and calls upon all or any persons who have any right, title, claim, demand or estate interest in respect of the "Said Property" or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share possession, easement, trust, bequest, possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise, to submit in writing, objections, if any, along with supportive documentary proofs thereof to the undersigned within a period of ten (10) days of publication hereof at the address mentioned below failing which it shall be presumed that no adverse claims or objections concerning the said property exists or if they do exist they are waived off hereinafter AND the clients shall be at liberty to proceed to complete the transaction of purchase as envisaged by both the parties without reference to any such claim made and thereafter by any person in whatsoever nature. Which please note.

Date: 23/02/2021 Adv. Roshni Kishore Gujarani
Place: Mumbai RKGS Consultants
Office: C-405, New Haridas Park CHS, Off B.P. Road,
Dahisar West, Mumbai-400068, MAHARASHTRA

NOTICE

SMT. RAHMAT A. RAHMAN SHAIKH, a member of EKT A SRA Co-op. Housing Society Ltd., having address at Building B/3, Flat No. 502, Lohiya Nagar, Behind LIC Colony, St. Francis Road, Vile Parle (W), Mumbai - 400056 and holding Flat No. 502 in the building of the Society died on **08/04/2009** without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interests of the deceased member in the capital/property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such a manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for the transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society/with the secretary of the society between 8:30 P.M. to 10:30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai Date : 23/02/2021
For and on behalf of
The Ekt A SRA Co-op. Housing Society
Ltd. Sd/-
Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Siddhi Ganesh Parshuram & Mr. Ganesh Jayram Parshuram were the owners of the Flat No. 407, admeasuring 26.48 Sq.Mtrs, known as "KAILASH NIIVAS CHSL" constructed on Land bearing Survey No. 187 (old Survey no. 42), Hissa No. 12B PART, situated at village Naringi, Taluka Vasai, Dist Palghar. The previous Chain Agreement i.e. Agreement for Sale dated 11/10/2013 executed Between M/s. Shreeji Construction through Shri. Jivanji Solanki) and Mr. Mahendra Kumar Udsji Dabhi in respect of the said Flat is Un-Registered. We are intended to availed loan from DMI Housing Finance Pvt. Ltd.

Any person having claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said misplaced document and with regard to aforesaid transfer by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 7 days from the publication of this notice to Adv. Monicella Crasto failing which, the claim of the such person/s, if any, will be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose.

ADV. MONICELLA CRASTO
Flat no. A/102, Chawate Arcade CHSL, above Abhinav Hospital, Nallasopara (w) 401203.
Place: Mumbai Date: 23/02/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client **Rahul Vasant Borkar** 50 Years, residing at 24/193, Mahada Colony, Motilal Nagar No.-1, Opp. BEST Nagar, Goregaon (West), Mumbai: 400104, Maharashtra, is owner and only legal heir of above mentioned property after demise of (i) Mr. Vasant Ramji Borkar, (Father) on 27/01/2013, (ii) Mr. Laxmibai Vasant Borkar, (Mother), on 22/11/1991, (iii) Mr. Milind Vasant Borkar, (Brother), on 07/07/2020 and (iv) Shahnaz Alimuddin Shaikh, (Sister) on 06/06/2018 and all legal documents pertaining to above said property is with My Client.

Any person's, legal heirs, having claims, objections, interest or part thereof in any manner whatsoever including by way of Gift, Memorandum of Understanding, Sale, Tenancy, Mortgage, Possession etc., are requested to notify to the undersigned their claim or objection within 14 days from the date of publication of this notice failing which their claims, objections etc., will not be entertained and will be treated as waived.

Place: Mumbai Date : 23/02/2021.

Sd/- D. P. RATHOD (Advocate, High Court)

Shop No. 24, Opp. Alka Vihar Hotel, Old New Era Cinema Compound, S.V. Road, Malad (West), Mumbai- 400064.

PUBLIC NOTICE

Take notice that my clients,
1) MR. ARIF ABDUL RAUF SHAIKH
2) MR. RIYAZ ABDUL RAUF SHAIKH
3) SHABANA ABDUL RAUF SHAIKH
4) MR. SIRAJ ABDUL RAUF SHAIKH
have instructed me to invite objections in respect of Shop No. 11/A-wing/H-Type on the Ground Floor of Building known as Meghdoot Co-operative Housing Society Ltd. situated at Laxmi Park, Naya Nagar, Mira Road (E), Thane-401107, in short. **LATE Mrs. SUGRABAI ABDUL RAUF SHAIKH** was originally a member of Meghdoot Co-operative Housing Society Ltd., who died intestate on 11/04/2019 and left behind only Four Legal Heirs, including
1) MR. ARIF ABDUL RAUF SHAIKH (Son)
2) MR. RIYAZ ABDUL RAUF SHAIKH (Son)
3) SHABANA ABDUL RAUF SHAIKH (Daughter)
4) MR. SIRAJ ABDUL RAUF SHAIKH (Son)
who have jointly applied for the joint membership of the said Meghdoot Co-operative Housing Society Ltd., Laxmi Park, Naya Nagar, Mira Road (East), Thane-401107 for transfer of the aforesaid shop in their joint names.

Any person or persons having any objection for grant of membership or having any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heir ship or mortgage, lease, leave and license, sale or lien, charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within 15 days along with the supporting documents to the undersigned at Flat No. 701/D-Wing, Seventh Floor, Sagar Drashli Co-Operative Housing Society Ltd., Classic County, Opp. Old Petrol Pump, Mira-Bhayandar Road, Mira Road (East), Dist. Thane 401107 within Fifteen (15) Days from the date of publication hereof, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and abandoned..

Advocate Nazneen R. Memon
Mob. 9223267192
Place: Mira Road Date: 23/02/2021

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that, My client Mr. Pramod Pranlal Zaveri, have affirmed to me that he is the sole and absolute owner of the shares Pertaining to Flat no 1 (old number) on first floor, (Re Numbered as Flat no. 3 by the society) of the building by the name "Varnatheya CHS Ltd" situated at 192 B, S.V.Road, Vile Parle (W), Mumbai 400056 admeasuring about 641 sq. feet carpet up area, hereinafter referred to as "the said Premises" and free from all encumbrances of whatsoever nature. The Document executed pertaining to the said Premises between MESSRS. CHAMUNDI CONSTRUCTIONS CO as the original Owner and Mr. JAYANT ACHYUT SATHE as Builder and M/S INDUSTRIAL and AGRICULTURAL ENGINEERING COMPANY (Bombay) Ltd. as original Purchaser vide agreement dated 08th September, 1980. Subsequently my Client have acquired the above said Premises from M/S INDUSTRIAL and AGRICULTURAL ENGINEERING COMPANY (BOMBAY) LTD. (VENDOR/ ORIGINAL PURCHASERS) executed in the year 1983. Subsequent society came to be formed and my client was issued share certificate. However, the chain of original Flat documents along with Share certificate as mentioned above has been lost and/or misplaced from residence of my client and not traceable inspite of due and diligent search. My Client has declared and confirmed that the original Flat documents have not been deposited with any person/s and/or institution with an intention of creating society. My client have also filed a complaint with Juhu Police Station in respect of misplaced original title documents, which is registered by the Juhu Police Station in Daily Diary under No. 359 of 2021 dated 12/02/2021 and a certificate in this regard has been issued on the basis of Affidavit.

Any person/s having any share, right, title, claim or interest in, to or upon the said Premises or any part thereof by way of sale, exchange, inheritance, agreement, contract, mortgage, loans, advances, injunction, easement, gift, lease, license, tenancy, lien, possession, charge, trust, right of occupancy, maintenance or otherwise howsoever and/or has/have possession of the original title documents, by virtue of any of the aforesaid or otherwise, is hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at the office address given herein below within 14 (fourteen) days from the date of publication of this notice. Also take note that if no claim is made, we will certify that my client is the sole and absolute owner and in possession of the said Premises and any such purported claim or interest in the said Premises shall be deemed to have been waived for all intents and purposes and not binding on my client.

Dated this 23rd day of February, 2021 Heena Sarvaiya,
Advocate for Mr. Pramod Pranlal Zaveri
Flat no A-302, Kamal Apt., Next To Fire Brigade,
Azad Road, Vile Parle (East), Mumbai 400057

**FORM B
PUBLIC ANNOUNCEMENT**

(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)

**FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF
PIONEER GLOBEX PRIVATE LIMITED**

Sl. No.	Particulars	Details
1.	Name of corporate debtor.	Pioneer Globex Private Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	25/11/2013
3.	Authority under which corporate debtor is incorporated/Registered	Registrar of Companies, Ahmedabad
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U51909GJ2013PTC0077606
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	C/O Mahalaxmi Atta Mill Compound, Opp Fire Brigade Station, Nirmal Nagar, Bhavnagar, Gujarat - 364001
6.	Date of closure of Insolvency Resolution Process	05/02/2021
7.	Liquidation commencement date of corporate debtor	05/02/2021 (Copy of order received on 12/02/2021)
8.	Name and registration number of the insolvency professional acting as liquidator	Manish Kumar Bhagat IBBI Registration No. - IBBI/PA-001 / IP-P00856/2017-18/11438
9.	Address and e-mail of the liquidator, as registered with the Board	103-104, Panchdeep Complex, Mithakhali Six Road, Navrangpura, Ahmedabad - 380009 Email - mbhagat2003@gmail.com Ph - +91-9879061500
10.	Address and e-mail to be used for correspondence with the liquidator	103-104, Panchdeep Complex, Mithakhali Six Road, Navrangpura, Ahmedabad - 380009 Email - mbhagat2003@gmail.com Ph - +91-9879061500
11.	Last date for submission of claims	25.03.2021

Notice: Public Announcement was made on 16.02.2021 in Times of India (English) and Sandesh (Gujarati), both in Bhavnagar Edition where registered office of corporate debtor is situated. This public announcement is made on the basis of information where significant operations are carried out.

Notice is hereby given that the National Company Law Tribunal Ahmedabad Bench has ordered the commencement of liquidation of the Pioneer Globex Private Limited on 05.02.2021 (Copy of order received on 12/02/2021). The stakeholders of Pioneer Globex Private Limited are hereby called upon to submit their Claims with proof on or before 25.03.2021 to the liquidator at the address mentioned against item No.10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proof of claims shall attract penalties.

Date : 23.02.2021 Liquidator - Pioneer Globex Private Limited
Place : Ahmedabad IBBI Registration No. - IBBI/PA-001 / IP-P00856/2017-18/11438

Libas Consumer Products Limited

(formerly know as libas Designs limited)

CIN: L18101MH2004PLC149489

Regd. Off: 401, 4th Floor, Crecent Royale,

Off New Link Road Lokhanwala Complex, Andheri (West), Mumbai-400053

Phone: +91 22 4976 7404/7396

Website: www.libasdesignsltd.com, E-Mail: accounts@libas.co.in

NOTICE

Members of the company are hereby informed that the company has on February 23, 2021 completed the dispatch of Postal Ballot Notice through e-voting under Section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of (Management and Administration) Rules, 2014 whose name appear in the Register of Members as on February 19, 2021 for conducting following business by postal ballot voting by electronic means:

1. Issue of Bonus Shares
The Postal Ballot Notice has also been uploaded on our website www.libasdesignsltd.com and on the website of NSDL, www.evoting.nsdl.com

The members are requested to note the voting process through e-voting shall commence on Wednesday, February 24, 2021 (from 09:00 a.m.) and will remain open upto Thursday, March 25, 2021 (upto 05:00 p.m.). Members holding shares as on cut-off date i.e. February 19, 2021 only may cast their vote by e-voting on the item set out in the Notice. The e-voting facility is available to all members to cast their vote at the following link www.evoting.nsdl.com

The last date for receipt of votes through e-voting from the members indicating their assent or dissent to the proposed resolution required to be passed under the Companies Act, 2013 is Thursday, March 25, 2021 (upto 05:00 p.m.).

M/s SARK & Associates, Company Secretaries, Mumbai have been appointed as a scrutineer for conducting the postal ballot process in fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company after completion of scrutiny of voting process. The result shall be announced by the Chairman or any Director of the company on or before Saturday, March 27, 2021 and will be communicated to the National Stock Exchange of India (NSE) and National Securities Depository Services Limited (NSDL).

All grievances connected with the e-voting may be address to NSDL or the company on e-mail id cs@libas.co.in

February 23, 2021
Mumbai
For & on behalf of
Libas Consumer Products Ltd.
Riyaz Eqbal Ahmed Ganji
(Whole-time Director)
(DIN: 02236203)

**RELIGARE HOUSING DEVELOPMENT
FINANCE CORPORATION LTD.**

CIN NUMBER : U74890DL1998PC054258
Office: 1st Floor, Religare Tower, 3-4-5, Sector-125, Noida-201301 Ph. +91 120 3391000
Registered Office: First Floor, P-14, 45/90, P. Connaught Place, New Delhi-110001

POSSESSION NOTICE (Appendix IV) Rule 8(1)]

Whereas the undersigned being the Authorized officer of Religare Housing Development Finance Corporation Limited (RHDGCL), a Housing Finance Company registered with National Housing Bank (fully owned by Reserve Bank of India) under the provision of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 OF 2002) (hereinafter referred to as "RHDGCL") and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 issued a Demand Notice dated 05.02.2020 calling upon, (i) Jitendra Kumar Singh S/o Omkarnath, (ii) Geeta Jitendra Singh W/o Jitendra Kumar Singh, Both R/o Property Bearing Flat No. 101, First Floor, Shree Ganesh Apartment, Land Bearing No. 102/8/3, Majje Kalher, Taluka Bhiwandi, District Thane, Maharashtra-421302, Also At- Room No. 1, Singh Nisars, Adarsh Mitra Mandal, Church Road, Azad Nagar, Manpada Thane, Thane, Maharashtra-421302, Also At- Shop No. 156, Opp. Saham Garden, Near Manpada Signal, Tikujini Wadi Road, Manpada Thane West, Thane, Maharashtra-421306, (iii) Mohomed Hanifumar Ansari S/o Umar Samsul Ansari, R/o Behind Jain Mandir, Ghodbunder Road, Room No. 4, Sadguru Krupa Chawl, Chitalar, Manpada, Thane West, Thane Maharashtra-400607, Also At- Property Bearing Flat No. 101, First Floor, Shree Ganesh Apartment, Land Bearing No. 102/8/3, Majje Kalher, Taluka Bhiwandi, District Thane, Maharashtra-421302 ("The Borrower") & (The Co-Borrower) to repay the amount mentioned in the notice being Rs. 10,62,102.71/- (Rupees Ten Lakh Sixty Two Thousand One Hundred Two and Paise Seventy One Only) along with interest from 05.02.2020 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 19th day of February, 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of "RHDGCL" for an amount of Rs. 10,62,102.71/- (Rupees Ten Lakh Sixty Two Thousand One Hundred Two and Paise Seventy One Only) and interest other charges thereon 05.02.2020.

"The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "RHDGCL" together with all costs, charges and expenses incurred, at or before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "RHDGCL" and no further step shall be taken by "RHDGCL" for transfer or sale of the secured assets.

Description of immovable property is as under:- SCHEDULE OF PROPERTY
Schedule-II : All that piece and parcel of property bearing Flat No. 101, Admeasuring 375 Sq. Feet Built Up Area on the First Floor of the building known as "Shree Ganesh Apartment" on the Land Bearing No. 102/8/3 at Majje Kalher, Taluka Bhiwandi, District Thane, Maharashtra-421302.

Place : Thane Authorised Officer
Date : 19.02.2021 M/s Religare Housing Development Finance Corporation Ltd.

NOTICE

"Notice is hereby given on behalf of my client Zulfikar Z. Khan to the Public that the original Agreement executed between M/s Deepak Builder, Marol and Mr. Winnfred Monteiro executed on 12/07/1981, registered under No. PS 2996 ON 24/08/1981 on stamp duty of Rs.615/- in respect of Flat no. 6, situated at Building No. 1 Plot no. 12, Bhavani Nagar, Sky view CHS Ltd., Marol Maroshi Road, Andheri (east) has been lost /misplaced within the jurisdiction of Powai while in transit. All persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of the said missing document. If anyone has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing along with the evidences on the below mentioned addresses within 15 days from this present.

Dt. : Monday, 22nd February 2021.

I.M.KAPASI

Advocate High Court

18/20, Saint Mary Road,
201-Lovely Apartment,
Tarwadi, Mazgaon,
Mumbai -400010
Cell No : 9987746225

PUBLIC NOTICE

Take notice that my client **MR. KALEEM ASGAR MANKAR** has instructed me to invite objections in respect of Flat No. 25 on the Fifth Floor of Building Sterling Apartment known as Sterling Mansion Co-operative Housing Society Ltd. situated at Opp: Asmita House, Naya Nagar, Mira Road (E), Thane-401107, in short. **LATE Mr. ASGAR HASAN MANKAR** was originally a member of Sterling Mansion Co-operative Housing Society Ltd., who died intestate on 23/06/2020. **MR. KALEEM ASGAR MANKAR**, who is the legal heir has applied for the sole membership to the said Sterling Mansion Co-Operative Housing Society Ltd., in respect of transfer of Flat No. 25 on the Fifth Floor of Building Sterling Apartment known as Sterling Mansion Co-operative Housing Society Ltd. situated at Opp: Asmita House, Naya Nagar, Mira Road (E), Thane-401107 in the name of **MR. KALEEM ASGAR MANKAR**.

Any person or persons having any objection for grant of membership or have any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritance, heir ship or mortgage, lease, leave and license, sale or lien, charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within 15 Days along with the supporting documents to the undersigned at Flat No. 701/D-Wing, Seventh Floor, Sagar Drashli Co-Operative Housing Society Ltd., Classic County, Opp: Old Petrol Pump, Mira Road (E), Dist: Thane-401107 within Fifteen (15) Days from the date of the publication hereof, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and abandoned.

Advocate Nazneen R. Memon
Mob. 9223267192
Place: Mira Road Date: 23/02/2021

NOTICE

NOTICE is hereby given that certificates for 2000 shares

Certificate No.	bearing Nos.
31396	4590301 - 400
31404 - 407	4591101 - 500
52053	6733201 - 700
55660	1331721 - 8200

under Folio No. 0000258 of Goldiam International Ltd. Mumbai - 96. C/o. Link Intime (I) Pvt. Ltd., Mumbai - 83 standing in the name of Mr. Manoj Seksaria have been lost has applied to the company to issue duplicate certificates for the said shares.

Any Persons have claims to the said shares should notify to and lodge such claim with the share department of the company at Within 15 days from the date of publication. The company will proceed to issue duplicate share certificates.

Place: Mumbai Sd/-
Date: 23/02/2021

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that originally one **MR. WAHID AHMED SHAIKH** was original allottee of Room No. 3, Charkop (I), Jai Hind CHS Ltd., Sector-4, Plot No. 422, RSC-39, Charkop, Kandivali (West), Mumbai- 400067, and holder of Share Certificate No. 17 for five shares from 81 to 85 (hereafter referred to as the SAID FLAT)

That vide an agreement Dated 09/11/1997 entered into between **MR. WAHID AHMED SHAIKH** as Vendor of the One Part and **DATTARAM SITARAM PAWAR** as purchaser of the other part, the said **DATTARAM SITARAM PAWAR** purchased the said flat and thereafter the said flat was transferred in his name by MHADA.

That the said **DATTARAM SITARAM PAWAR** expired on 22-12-2007, and his wife **NALINI DATTARAM PAWAR** expired on 16-07-2005 (prior to the demise of **DATTARAM SITARAM PAWAR**) leaving behind him his son **SASHIKANT DATTARAM PAWAR** as his only legal heirs and representatives who also expired on 21-11-2013 and now my client **SHAILESH SADASHIV PAWAR**, the nephew of late **DATTARAM SITARAM PAWAR** is lawfully entitled to inherit the estate of deceased including the said flat alongwith share and interest in the capital of the said society being his collateral descendant and accordingly my client is intending to get transfer the said flat along with shares in accordance with law solely and exclusively in his name as absolute owner of flat and holder of said share and interest in the capital of said society for which NOC Dated 10-10-2020 for transfer of said flat in the name of my client.

If anyone have any claim over the said flat or share certificate claiming either lawfully or equitably through deceased **DATTARAM SITARAM PAWAR** should contact the undersigned Advocate **Mr. N. R. Pandey**, at Bhandarkar Bhavan, Court Lane, Borivali (West), Mumbai-400092, with evidence within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice, failing which, any such claim, shall be deemed to be waived and my client shall proceed to get transfer the said flat in his name.

Sd/- Advocate **Mr. N. R. Pandey**
Mobile No. 9869265976
Place: Mumbai Date: 23/02/2021

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby published on behalf of my client **MRS. ANURADHA KRISHNAN, D-201, Gokul Nagari - II, Thakur Village, Kandivali (East), Mumbai - 400101**. That document No. 2197/89, of VGP Jayanti Town, Plot No. 137 & 138 has been lost and same is not traceable due to huge search, if any found please report within 7 days of publish of this Notice to my Lawyer or Sipcot Unit No. 2, Pillai Pakkam Shri Perumbudur -602104.

Sd/-
R. P. CHAUBE
Advocate, High Court
Room No. 14, Desai Wadi, J. S. Road,
Dahisar (West), Mumbai- 400068.
Place: Mumbai Date: 23/02/2021

PUBLIC NOTICE

Take Notice that my clients,
1) Mr. MOHD. AMJAD SHAIKH
2) Mr. MOHD. TAHIR
3) Mr. MOHD. ANWAR
3) Mr. RIYAZ AHMED SHAIKH
5) Mrs. MIRAJ ASLAM SHAIKH
7) Mr. MOHAMMAD ASIF ASLAM SHAIKH
8) Miss MEENAA JASLAM SHAIKH
9) Mr. MOHAMMAD MOSHEEN ASLAM SHAIKH
SHAIKH have instructed me to invite objection in respect of Shop No. 01 on the Ground Floor of Building Matru Ashish known as Om Sai Matru Ashish Co-operative Housing Society Ltd., situated at Pooja Nagar, Mira Road (E), Thane-401107, In short. **LATE Mr. ISLAMUDDIN SHAIKH** was originally a member of Om Sai Matru Ashish Co-operative Housing Society Ltd., who died on 06-12-2005 left behind only Nine Legal Heirs, out of which **Mr. MOHD. AMJAD SHAIKH** has applied for the sole membership to the said Om Sai Matru Ashish Co-Operative Housing Society Ltd., in short. **LATE Mr. ISLAMUDDIN SHAIKH** was originally a member of Om Sai Matru Ashish Co-operative Housing Society Ltd., for transfer of the aforesaid shop in his sole name and the other legal heirs including **1) Mr. Mohd. Tahir (Son)** **2) Mr. Mohd. Anwar (Son)** **3) Mr. Riyaz Ahmed Shaikh (Son)** **4) Mrs. Miraj Aslam Shaikh (Daughter-In-Law)** **5) Mr. Mohammad Asif Aslam Shaikh (Grand-Son)** **6) Mr. Mohammad Amir Aslam Shaikh (Grand-Son)** **7) Miss Meenaj Aslam Shaikh (Grand-Daughter)** **8) Mr. Mohammad Mosheen Aslam Shaikh (Grand-Son)** have consented for the same.

Any person or persons having any objection for grant of membership or having any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heir ship or mortgage, lease, leave and license, sale or lien, charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within 15 days along with the supporting documents to the undersigned at Flat No.701/D-Wing, Seventh Floor, Sagar Drashli Co-Operative Housing Society Ltd., Classic County, Opp: Old Petrol Pump, Mira-Bhayander Road, Mira Road (East), Dist: Thane 401107 within fifteen days (15) from the date of publication hereof, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and abandoned.

Advocate Nazneen R. Memon
Mob. 9223267192
Place: Mira Road Date: 23/02/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, my client, Sanmati Mandal, a Religious Trust formed under Charity Commissioner, through its Authorised Trustees
[1] Shri Mahendra Jain and **[2] Shri Paresh Shah** having its office at 179/3566, Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400 075 had purchased a Room being Room No. 1150 situated at Ground Floor, Building No. 39, Pantnagar Pearl C H S Ltd; Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400075 constructed on a plot of Land bearing C. T. S. No. 5661, (hereinafter referred to as "the Said Room") vide an Agreement for Sale dated 27th August, 1995 from Mrs. Padmavati Shama Shetty on a stamp paper of Rs. 20/- . My clients further state that as per the said Agreement the Transfers have been erroneously mentioned as

[1] Mr. Deepchand U. Jain,
[2] Mr. Nemchand M. Patni
[3] Mr. Mahandra Bandi,
"the Said Transfers".

The payment for buying the said Room has been paid by the said Sanmati Mandal. The said Transfers hereby declare, admit, acknowledge and affirm that we do not have any personal ownership, rights, title and interest in the said Room No. 1150 either jointly or severally. The said Transfers, the Trust and the existing Trustees hereby undertake to indemnify the Society, its Members and all the Managing Committee Members for any claim by our legal heirs or any other person/s claiming through us upon the Society transferring the Membership of the Said Room No. 1150 in the name of the Sanmati Mandal. That any claimant / objector / person / legal heirs / individual / firm / company having rights, title,

मंगळवार, दि. २३ फेब्रुवारी २०२१

रुग्णालयातील रुग्णसंख्येत दुपटीने वाढ

मुंबई, दि. २२, (प्रतिनिधी) : शहरात

दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा जवळपास हजारारच्या घरात पोहोचल्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णालयातील बहुतांश रुग्ण ५० वर्षांवरील असून त्यांना मध्यम स्वरूपाची लक्षणे असल्याचे अहवालावरून दिसून येत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असून आठवडाभरात रुग्णसंख्या चौपटीने वाढली आहे. दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तीनशेवरून पुन्हा हजारारपर्यंत वाढल्याची नोंद आहे.

त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णालयातील खाटा पुन्हा भरू लागल्या आहेत. सेव्हनहिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले की, 'मुंबईतील मोठे रुग्णालय अडसूळ यांनी वाढतले की, 'मुंबईतील मोठे कोरोना रुग्णालय असल्याने आतापर्यंत दरदिवशी जवळपास ३५ ते ४० रुग्ण दाखल होत होते. परंतु या आठवड्यात ही संख्या ७० ते ८० पर्यंत पोहोचली आहे. गेल्या पाच दिवसांत ३५० रुग्ण दाखल झाले असून रुग्णांचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे. सध्या ८०० हून अधिक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.'

रुग्णसंख्या कमी झाल्याने चार विभाग सुरू ठेवले होते. परंतु मागील चार दिवसांत रुग्णांचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे आणखी दोन विभाग सुरू केले आहेत.

यातील पाच टक्के रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे असून, इतरांना सोपे ते मध्यम लक्षणे आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तरी मृतांचे प्रमाण कमीच आहे, अशी माहिती वॉर्ड-कुर्ला संकुलातील (बोंके सी) कोरोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली. कोरोनाव्यतिरिक्त उपचार सुरू केल्याने हजार खाटांपैकी फक्त ४५ खाटा कोरोनासाठी राखीव ठेवल्या आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णांना सेव्हनहिल्स किंवा वॉर्ड-कुर्ला संकुलामध्ये पाठवत आहेत. या कोरोना रुग्णालयांमध्ये अनेक खाटा रिक्त आहेत. संसर्गाचे प्रमाण वाढल्यास पुन्हा कोरोना रुग्णालयात रूपांतरण करावे का याचा विचार केला जाईल, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमत यांनी सांगितले. रुग्णांची संख्या जवळपास दुपटीहून अधिक वाढली आहे. गेल्या आठवड्यात जवळपास दरदिवशी २० रुग्ण येत होते. गेल्या चार दिवसांत हे प्रमाण ३५ वर गेले आहे. सध्या रुग्णालयात १७० रुग्ण दाखल आहेत. रुग्ण कमी झाल्याने मनुष्यबळ कमी केले होते. परंतु आता रुग्णसंख्या वाढत असल्याने १० ते १५ टक्के मनुष्यबळ पुन्हा वाढवावे लागण्याची शक्यता आहे.

औषधांसह बाकी व्यवस्था उपलब्ध आहे, असे मुरुड कोरोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप अग्रि यांनी सांगितले. 'पाचशे रुग्णांच्या दृष्टीने मनुष्यबळ राखीव ठेवले होतं. त्यामुळे मनुष्यबळची सहाय्य कमतरता नाही.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुदत वाढविलेली नाही. त्यामुळे गरज लागल्यास त्यांना पुन्हा बोलाविते येऊ शकते,' असे डॉ. डेरे यांनी सांगितले.

किती खाटा रिक्त?
मुंबईत सध्या पालिकेच्या रुग्णालयांत २,४६३ खाटा आणि खासगी रुग्णालयात ८२७ खाटा रुग्णांनी भरलेल्या आहेत. पालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ३२०, तर खासगी रुग्णालयांत २३६ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील ११ हजार खाटांपैकी पालिका रुग्णालयांत ६२१९ खाटा, तर खासगी रुग्णालयात १६९६ अशा एकत्रित ७९१५ खाटा सध्या रिक्त आहेत.

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that my client Mrs. Kulsumbee Nazir Saidy now known as Mrs. Kulsumbee Nazir Ahmed Sayed is owner of Flat No. A/201, Second Floor at the Shresta Co-operative Housing Society Ltd., Naya Nagar, Mira Road (East), Dist. Thane - 401 107. The original Agreement for Sale dated 18/09/1987 between M/s Asmita Construction Pvt. Ltd. and Mrs. Induben R. Garg, registered under document No. CHHA-40386/1987 on 13/11/1987 in respect of the abovementioned flat has been misplaced from the office of the Joint Sub Registrar Thane-2 and the same is not traced and for the said effect a letter dated 10/02/2021 has been issued by the office of the Joint Sub Registrar Thane-2 to my client and the original Registration Receipt dated 13/11/1987 for said Agreement for Sale has also been lost, misplaced by my client. Mrs. Kulsumbee Nazir Ahmed Sayed has also decided to sell the said flat. Mrs. Kulsumbee Nazir Ahmed Sayed is hereby inviting claims, objections from the objectors, claimants having objections, claims on the basis of the misplaced Agreement for Sale and the Registration Receipt as well as the sale transaction of the said flat. The objectors claimants may inform to undersigned within 15 days from the publication of this notice, along with documentary support in his/her/their claim failing which any claim or objection will not be considered.

Sd/-
K. R. Tiwari (Advocate),
Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar,
Mira Road, Dist. Thane -401 107.

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. पन्हा हतित देसाई हे फ्लॅट क्र.१७, २रा मजला, इमारत क्र.५, पटल कालनी गृहस्थ को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून जात सांसेवटी, भरुवा रोड, दहिसर (पूर्व), मुंबई-४०००६८ (बापुदे सर फ्लॅट म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे सर फ्लॅटवाचनेचे सर्व अधिकार, हक्क व हित यासह प्रमाणपत्र क्र.०२ मुल अमुकक्रमांक ०६ ते १० धाक पटल कालनी गृहस्थ को-ऑप.हौ.सो.लि. (सरद सासायटी) ठाे वितरित करू.५/०- प्रत्येकी दोनही मुल्याचे ५ शेजोसर्चे (सरद शेअर्स) धाक आहेत. (१) श्री. गोपधर्माई दयापाई पटेल (बिडनर) आणि श्री. गोपधर्माई कोटापाई पटेल (निष्पत्ती पक्षकार) आणि श्री. फाकू बारावार आणामिक (भाडेकरू) यांच्या दफत्यान झालेल मूळ कारनामा हरवला/गळळ झाला आहे आणि सापडलेले नाही. जे कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर किंती, तराण (तत्सम किंवा अन्य प्रकारचे), अदलाबदल, हस्तान्तर, वारसाहक्क, भाडेघरा, मालकी हक्क, बहिश्कार, कायदेशीर हक्क, परवाना, बहीस, मृत्युवच, न्याय, परित्सा, किंवा किंवा नोजा किंवा अन्य जन्म वी स्वकाम कोणाताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी कागदोपरी पुराव्यासह लेखी स्वरूपास माझ्या खाली मुदत केलेल्या पत्त्यावर आक्षेप/दाव्याचे पुराव्याचे दस्तावेज व इतर पुराव्यांच्या जखिरा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत कराव्यात. अन्यथा सदर मागनामा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सर्व अधिकारांपासून मुक्त असल्याचे घोषित केले जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्वीकृत केले आहेत असे समजले जाईल.

संर्षक: श्री. प्रशांत ए. राणे वकील, उच्च न्यायालय चॅंबर: कार्यालय क्र.२, १ला मजला, गिरनार टॉवर, दहिसर पोलिस ठाणेसमोर, गोवर्धन गेटच्या वर, एम.व्ही. रोड, दहिसर (पूर्व), मुंबई-४०००६८.
दिनांक: २३.०२.२०२१

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that, my client, Sanmati Mandal, a Religious Trust formed under Charity Commissioner, through its Authorised Trustees [1] Shri Mahendra Jain and [2] Shri Paresh Shah having its office at 179/356, Pant Nagar, Ghatkopar – (East), Mumbai – 400 075 had purchased a Room being Room No. 1150 situated at Ground Floor, Building No. 39, Pantnagar Pearl C H S Ltd, Pant Nagar, Ghatkopar – (East), Mumbai – 400075 constructed on a plot of Land bearing C. T. No. S. 5661, (hereinafter referred to as “the Said Room” vide an Agreement for Sale dated 27th August, 1995 from Mrs. Padmnavi Shetty known on a stamp paper of Rs. 20/-). My clients further state that as per the said Agreement the Transfers have been erroneously mentioned as [1] Mr. Deepchand U. Jain, [2] Mr. Nemchand M. Patil, [3] Mr. Mahandra Bandi, “the Said Transfers”.

The payment for buying the said Room has been paid by the said Sanmati Mandal. The said Transfers hereby declare, admit, acknowledge and affirm that we do not have any personal ownership, rights, title and interest in the said Room No. 1150 either jointly or severally. The said Transfers, the Trust and the existing Trustees hereby undertake to indemnify the Society, its Members and all the Managing Committee Members for any claim by our legal heirs or any other person/s claiming through us upon the Society transferring the Membership of the Said Room No. 1150 in the name of the Sanmati Mandal. That any claimant / objector / person / legal heirs / individual / firm / company having rights, title, interest, benefit, objection, claim or demand of any nature whatsoever in and upon in the said Room by way of sale, transfer, contracts, Agreement, mortgage, charge, lien, legacy, assignment, trust, easement, exchange, inheritance, gift, succession, maintenance, occupation, possession or otherwise howsoever shall submit their grievance with copies of such documents and other proofs in support of their claim / objection within a period of 15 days of this Notice at – 29/848, Ground Floor, Pant Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400075 otherwise if the said grievance of obstacles or objections raised by them after the expiry of said period of 15 days shall not be entertained. This notice is published for informing that the Society may transfer the Membership in the name of Sanmati Mandal after the expiry of the said period of 15 days, failing which the negotiations shall be completed without any reference to such claims and the claims, if any, shall be deemed to have been given up or waived.

NIMISH N. SAVLA
(Advocate, High Court Mumbai)

NOTICE
To all public it is to bring to the Notice at large that Late Mr. Albert Paul Souza was residing at 341/2723 Motilal Nagar 2, Friends CHSL, Goregaon West, Mumbai 104 had died interment. The society calls for any claims/objections for transfer of tenement in the name of his daughter Mrs Rozy Valerie Lobo. The claim/objections, should be brought to the society notice in writing within 15 days from the date of this publication at the above mentioned address.

Place: Mumbai Date: 23.02.2021

PUBLIC NOTICE
Shri Ratan Chand Murarka, a member of Heena Gaurav Jewels CHS Ltd., having address at Film City Road, Kanya Pada, Goregaon (East), Mumbai- 400063 and holding Flat No. 302, in the building of the society, died on 04/11/2020 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or the claimant/ objector to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days, from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objection for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If No claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the Byelaws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member shall be dealt with in the manner as is provided under the Byelaws of the society. A copy of the registered Byelaws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society/ with the Secretary of the society between 10 a.m. to 5.00 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period

For & On Behalf of
Heena Gaurav Jewels CHS Ltd
Sd/- Hon. Secretary
Place: Mumbai Date: 23/02/2021

PUBLIC NOTICE
TAKE NOTICE that originally one MR. WAHID AHMED SHAIKH was original allottee of Room No. 3, Charkop (J), Jai Hind CHS Ltd., Sector- 4, Plot No. 422, RSC-39, Charkop, Kandivali (West), Mumbai- 400067, and holder of Share Certificate No. 17 for five shares from 81 to 85 (hereafter referred to as the SAID FLAT) That vide an agreement Dated 09/11/1997 entered into between MR. WAHID AHMED SHAIKH as Vendor of the One Part and DATTARAM SITARAM PAWAR as purchaser of the other part, the said DATTARAM SITARAM PAWAR purchased the said flat and thereafter the said flat was transferred in his name by MHADA.

That the said DATTARAM SITARAM PAWAR expired on 22-12-2007, and his wife NALINI DATTARAM PAWAR expired on 16-07-2005 (prior to the demise of DATTARAM SITARAM PAWAR) leaving behind him his son SASHIKANT DATTARAM PAWAR as his only legal heirs and representatives who also expired on 21-11-2013 and now my client SHAILESH SHIVAPUR PAWAR, the nephew of late DATTARAM SITARAM PAWAR is lawfully entitled to inherit the estate of deceased including the said flat alongwith share and interest in the capital of the said society being his collateral descendant and accordingly my client is intending to get transfer the said flat along with shares in accordance with law solely and exclusively in his name as absolute owner of flat and holder of said share and interest in the capital of said society for which NOC Dated 10-10-2020 for transfer of said flat in the name of my client.

If anyone have any claim over the said flat or share certificate claiming either lawfully or equitably through deceased DATTARAM SITARAM PAWAR should contact the undersigned Advocate Mr. N. R. Pandey, at Bhandarkar Bhavan, Court Lane, Borivali (West), Mumbai-400092, with evidence within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice, failing which, any such claim, shall be deemed to be waived and my client shall proceed to get transfer the said flat in his name.

Sd/- Advocate Mr. N. R. Pandey
Mobile No. 9869265976
Date: 23/02/2021

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the general public that my client SHRI B. V. JALGAONKAR, have lost/Misplace his Room original Possession letter and Documents the detail of Room is Room No.102, 1st Floor, Building No.2, Safalay Building, Curry Road, Mumbai-400 401 situated at land bearing CTS No.186 of Village- Curry Road, admeasuring area 120 sq. feet (carpet area). If Any person/Claimants having objection or claim by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, lien, tenancy, license, easement or otherwise etc. of whatsoever nature with respect to said Possession Letter are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 15 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.

RATNAKAR T. MISHRA B. A., B.Ed. LL.B.
(Advocate High Court, Mumbai)

Date : 23-02-2020 Office: ACBA, 3rd Floor, M. M. Court Andheri, Place : Mumbai Andheri (East), Mumbai-400069. Mob: 7738307133

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. प्रमोद प्राणलाल झवेरी यांनी माझ्याकडे निश्चित केले आहे की, ते फ्लॅट क्र.१ (जुना क्रमांक), १ला मजला (सांसायटीद्वारे फ्लॅट क्र.३ म्हणून पुनक्रमांकित), बेनेच्या कोहीसोल म्हणून जात इमारत, १२५/१, एम.व्ही. रोड, विलेपार्ल (प.), मुंबई-४०००५६, क्षेत्रफळ सुमारे ४४१.९४ चौ. फु. कर्पूर क्षेत्र (बापुदे सरर जागा) येथील जमनेबाबचे एकमेव मालक आहेत आणि सरर जागा सर्व अधिभारपासून मुक्त आहे. मॅ. चांगुली कर्नटकरनाम कंपनी, मुळ मालक आणि श्री. जवंत अच्युत साठे, निवेशक आणि म. इंडस्ट्रीयल अँड अ‍ॅग्रीकल्चरल इन्व्जिनियरिंग कंपनी (बॉम्बे) लिमिटेड, मुळ स्वतःदारा यांच्या दरम्यान झालेल्या दिनांक ८ सप्टेंबर, १९८० रोजीच्या करारनामा जो सरर जमनेबाबचे दस्तावेज आहे, तनुनुरा मराठे अशिलांनी सरर जागा मे. इंडस्ट्रीयल अँड अ‍ॅग्रीकल्चरल इन्व्जिनियरिंग कंपनी (बॉम्बे) लिमिटेड (किंवा) मुळ स्वतःदारा) यांच्याकडून सन १९८३ मध्ये झालेल्या कारारनामानुरा प्राप्त केली आहे. तनुनुर मराठे सांसायटी स्थापित करण्यात आली आणि माझे अधिवास भागभागपत्रास देण्यात आले. तथापि जर तनुनुरमराठे भागभागपत्रासह मुळ फ्लॅट दस्तावेजांची मूळ माहिती काढा अशिलांच्या निवासस्थानावर हरवली आहे आणि अजून शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही. माझे अशिलांनी येथे घोषित व निश्चित केले आहे की, माझे अशिलांनी सरर फ्लॅटचे मुळ दस्तावेज कोणाही व्यक्ती/ संस्थाकडे कोणत्याही प्रतिभूती निमित्त जाणू काय केलेले नाही. माझे अशिलांनी मुळ अधिकार दस्तावेज हरवलेबाबत जुळे पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली असून जुळे पोलीस ठाणे यांनी त्यांच्या दैनंदिन रोजीनिशीमध्ये क्र.३५१/२०११ अंतर्गत दिनांक १२.०२.२०२१ रोजी नोंद केली आहे आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारवर प्रमाणपत्र विगारित केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सरर जागा किंवा भागावर किती, अदलाबदल, वारसाहक्क, कारनामा, कंत्राट, न्याय, कर्भ, भर्त, कायदेशर हक्क, बहीस, भाडेघरा, परवाना, बहिश्कार, मालकी हक्क, तराण, अपिभार, न्याय, परित्सा किंवा अन्य इतर प्रकार कोणाताही अधिकार, हक्क, शेअर, दावा किंवा हित असल्यास किंवा उपरोक्त प्रमाणे मुळ अधिकार दस्तावेजांचा ताबा अन्वल्यास त्यांनी सरर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खाली दिलेल्या कार्यालय पत्त्यावर साखील स्वाक्षरीक्याकडे आवाकबब दस्तावेजांच्या पुराव्यासह लेखी कळवावे. नोंद असावी की, जर दावा करण्यात नाही आता तर आम्ही येथे प्रमाणित करू की, माझे अशील हे सरर जमनेचे एकमेव मालक व तांबेदार आहेत आणि सरर जमनेबाबतचा दावा किंवा हित त्याम केलेले असून माझे अशिलांवर बंधनकारक असणार नाही. आज दिनांकीत २३ फेब्रुवारी, २०२१

हिना सदैव्या
श्री. प्रमोद प्राणलाल झवेरी यांचे वकील
फ्लॅट क्र.ए-३०२, कमल अपार्ट, फायर बिगेडच्या पुढे, आझाद रोड, विलेपार्ल (पूर्व), मुंबई-४०००५९.

नमुना व जाहिर अधिसूचना		
(इन्सॉल्व्हन्सी अ‍ॅण्ड बँकरप्टसी (लिक्विडेशन प्रॉसेस) रेग्युलेशन, २०१६ चे नियम १२ अन्वये)		
पावोनिर स्लोवेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता		
अ.क्र.	तारीख	घात
१	कोपिरिट कम्पन्याचे नाव	पावोनिर स्लोवेन्स प्रायव्हेट लिमिटेड
२	कोपिरिट कम्पन्याची स्थापना तारीख	२५.११.२०१३
३	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कोपिरिट कम्पनी स्थापना/नोंदीकरण झाले आहे	कंपनी विन्याक, अहमदाबाद
४	कोपिरिट कम्पन्याचे कोपिरिट ओळख क्रमांक /वॉर्रिअंट वॉर्रिअल ओळख क्रमांक	५५९१०९०जीबे२०१३पीटीसी७७७०६
५	कोपिरिट कम्पन्याचे नोंदीकरण कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	द्राग महालक्ष्मी आटा मिल कामांज, फायर बिग्रेड स्टेशन समोर, निर्मल नगर, भावनगर, गुजरात-३६४००९.
६	अनप्राप्त रजिटर प्रक्रिया समिती तारीख	०५.०२.२०२१
७	कोपिरिट कम्पन्याची परिसमापन प्रांप्त तारीख	०५.०२.२०२१ (१२.०२.२०२१ रोजी प्राप्त आदेशांशी प्राप्त)
८	परिसमापक म्हणून कार्यरत अपनदारी अधिकारवाचने नाव व नोंदीणी क्रमांक	मनिष कुमार भगत आयबीबीआय नोंदीणीकृत क्र.आयबीबीआय/आयबीबी-००१/आयबीबी-०००८५६/२०१७-१८/१९४३८
९	मंडळासह नोंदीणीकरण प्रमाणे परिसमापकाचे पत्ता व ई-मेल	१०३-१०५, पंचदीप कॉम्प्लेक्स, मिठाखली विसस रोड, नवरांगपु, अहमदाबाद-३६०००९. ई-मेल: mbhagat2003@gmail.com मोबा.:९११-९८०९०९११००
१०	परिसमापकासह परवयवहाराकरिता बापारवाचनेचे पत्ता व ई-मेल	१०३-१०५, पंचदीप कॉम्प्लेक्स, मिठाखली विसस रोड, नवरांगपु, अहमदाबाद-३६०००९. ई-मेल: mbhagat2003@gmail.com मोबा.:९११-९८०९०९११००
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	२५.०३.२०२१

टीप: १६.०२.२०२१ रोजी टायम्स ऑफ इंडिया (इंडो) आणि स्टोर्स (गुजराती) या मध्ये भावनगर अबुलतल जाहीर अधिसूचना प्रकाशित आली होती, ज्यामध्ये कोपिरिट कम्पन्याचे यांचे नोंदीणीकरण कार्यालय आहे. सरर जाहिर अधिसूचना मिळालेल्या माहितीच्या आधारवर देण्यात आली होती येथे विशेष कायबचंन निमादित होते. येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ०५.०२.२०२१ रोजी (१२.०२.२०२१ रोजी प्राप्त आदेशांशी प्राप्त) पावोनिर स्लोवेन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या परिसमापन प्रांर्भाचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, अहमदाबाद न्यायपीठ यांनी दिली आहे. पावोनिर स्लोवेन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांनी येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये मुदत पत्त्यावर परिसमापकाकडे २५ मार्च, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दफत्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकमी त्यांचे दाव्यांचे पुरावे फक्त विवृत्त स्वरूपातच सादर करावेत. असा इतर धनकमी त्यांच्या दाव्यांचे पुरावे व्यक्तीना, टायलागरे किंवा विवृत्त स्वरूपात सादर करावेत. दाव्यांचे चुकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

मनिष कुमार भगत
पावोनिर स्लोवेन्स प्रायव्हेट लिमिटेडकीर्ताता परिसमापक
आयबीबीआय नोंदीणीकृत क्र.आयबीबीआय/आयबीबी-००१/आयबीबी-०००८५६/२०१७-१८/१९४३८

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, माझे अशील अनिल रामनाथ जोशी, र/दि.: फ्लॅट क्र.डी-५१, द्राकेश्याम कोहीसोल., एल.एम. मार्ग, नवगाव, दहिसर (पश्चिम), मुंबई-४०००६८ यांच्याकडून दिनांक १०.०६.१९९९ रोजी वितरीत अनुक्रमांक ३२१ ते ३२५ धाक मुळ भागभागपत्र क्र.६४ हरवले आहे. जर कोणास सापडल्यास ते माझ्या अधिताकडे आणून द्यावे. माझे अधितांनी सांसायटीकडे दुय्यम भागभागपत्रासाठी अर्ज केला आहे. तसेच दिनांक ०५.०२.२०२१ रोजी एम.एच.बी. पोलीस ठाणे येथे पोलीस तक्रार नोंदविली आहे. जर कोणा व्यक्तीस याबाबत काही अधिकार, दावा, हित असल्यास त्यांनी कागदोपरी पुराव्यांसह १० दिवसांच्या आत खालील पत्त्यावर सांसायटीकडे/माझ्याकडे लेखी कळवावे, अन्यथा कोणातही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि माझे अशील अनिल रामनाथ जोशी यांच्या नावे दुय्यम भागभागपत्र सांसायटी वितरीत करेल. मुंबई, आज दिनांक २३ फेब्रुवारी, २०२१

अॅड. महेंद्र कामर
सी/०३, भक्ती पॅलेस, लिंक रोड, कांदरवाडा, दहिसर (प.), मुंबई-४०००६८.

उपनिबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)
मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई
यांचे कार्यालय पत्ता: ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, मुरुड पूर्व मुंबई-४०००८१

जाहिर नोटीस
श्री. साई-गणेश को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई
पत्ता : मोहिते पाटील नगर, सी-वाड, चाळ नं. ७, रुम नं. १, मोहिते पाटील विद्यालय, घाटकोपर-पनवेल लिंक रोड, मानसुई पश्चिम, मुंबई-४०० ०४३

५१. साई-गणेश का-आप काउंट सोसायटी लि. मुंबई अर्जदार					
पत्ता : मोहिते पाटील नगर, सी-वाड, घाट नं. ७, रुम नं. १, मोहिते पाटील विद्यालय, घाटकोपर-पनवेल लिंक रोड, मानखुर्द परिसर, मुंबई-४०० ०३३					
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्रमांक
१	किती महेश अंजन	२३/१२/२०१९	४५६०/१९	१५४६७७	१
२	अमरबहादुर रामअजोर सिंह	२३/१२/२०१९	४५६२/१९	८८५०४	१
३	मनोहर भागवत जालकर	२३/१२/२०१९	४५६३/१९	८८५०५	१
४	विजय देवीदास कांबळे	२३/१२/२०१९	४५६३/१९	८८५०५	३
५	मेहरुनीशा सोहराव अली खान	२३/१२/२०१९	४५६३/१९	९५३६३	२
६	सोहरावअली मो. रज्जका खान	२३/१२/२०१९	४५६३/१९	९५३६३	२
७	रमिश सोहरावली खान	२३/१२/२०१९	४५६३/१९	९५३६३	२
८	बिरेंद्रकुमार बाबुराम यादव	२३/१२/२०१९	४५६४/१९	२१७६६	१
९	सुंदर राऊत कालीमुर्ती गोर्डेकर	२३/१२/२०१९	४५६४/१९	२१७६६	२
१०	इली काशीबाई मलया चूर्ण	२३/१२/२०१९	४५६४/१९	२१७६६	२
११	बलीमल तेजप्रकाश गुप्ता	२३/१२/२०१९	४५६४/१९	२१७६६	४
१२	चंद्रकला लालवी गुप्ता	२३/१२/२०१९	४५६५/१९	१११६९७	२
१३	शारदादेवी शेषमणी तिवारी	२३/१२/२०१९	४५६५/१९	१११६९७	२
१४	शशिकांती रत्न गुप्ता	२३/१२/२०१९	४५६५/१९	१११६९७	३
१५	मारुती रामभाऊ देवडंबर	२३/१२/२०१९	४५६७/१९	२४४८६	२
१६	लालासाहेब भिमराव घाटुले	२३/१२/२०१९	४५६७/१९	२४४८६	२
१७	विश्वनाथ भारत चव्हाण	२३/१२/२०१९	४५६७/१९	२४४८६	३
१८	उषा भरत कोरेंडे	२३/१२/२०१९	४५६८/१९	११७४९१	२
१९	राजु रघु विखे	२३/१२/२०१९	४५६८/१९	११७४९१	३
२०	कन्हैयालाल जयसम मौर्या	२३/१२/२०१९	४५७०/१९	२२०२९७	१
२१	बाळकृष्ण कन्हैयालाल मौर्या	२३/१२/२०१९	४५७०/१९	२२०२९७	४
२२	हरेश नायराण साळवी	२३/१२/२०१९	४५७१/१९	३६४५९१	२
२३	शेखर पी. लिस्वई	२३/१२/२०१९	४५७३/१९	२०१०८७	१
२४	अनामरा हरि मराठे	२३/१२/२०१९	४५७३/१९	२०१०८७	४
२५	सचिन मारुती मारुतेकर	२३/१२/२०१९	४५७३/१९	२०१०८७	३
२६	शशीकुमार शेखर लिस्वई	२३/१२/२०१९	४५७३/१९	२०१०८७	४
२७	सिंहसिंह अमीरसम सय्यद	२३/१२/२०१९	४५७३/१९	१५०४९३	२
२८	बन्देश्वर सिंहदेवस सय्यद	२३/१२/२०१९	४५७३/१९	१५०४९३	२
२९	गोविंदराज अंताराम पाठक	२३/१२/२०१९	४५७५/१९	१७८०१६	१
३०	कुलदेवराज कुलदेवराज पाठक	२३/१२/२०१९	४५७५/१९	१७८०१६	२
३१	मोहनजी फुलदेवराज पाठक	२३/१२/२०१९	४५७५/१९	१७८०१६	२
३२	श्यामलिनंदी कुलेनाथ सोरसा	२३/१२/२०१९	४५७६/१९	११४४५०	१